



BSE Limited  
First Floor, New Trading Ring  
Rotunda Building, P J Towers  
Dalal Street, Fort  
Mumbai 400 001

National Stock Exchange of India Ltd.  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor  
Plot No.C/1, G Block  
Bandra-Kurla Complex  
Bandra (East), Mumbai 400 051

January 30, 2026  
Sc no.- 29

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Publication – Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2025**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper publication of the Financial Results of Tata Motors Limited (*formerly TML Commercial Vehicles Limited*) ('the Company') for the third quarter and nine months ended December 31, 2025, published on January 30, 2026 in the following newspapers:

- a. Financial Express
- b. Loksatta

The advertisement includes a Quick Response code and the weblink to access complete financial results for the said period. The above information is also available on the website of the Company at [www.cv.tatamotors.com](http://www.cv.tatamotors.com).

This is for information of the Exchanges and the Members

Thanking you.

Yours faithfully,

Tata Motors Limited  
(*formerly TML Commercial Vehicles Limited*)

Sudipto Kumar Das  
Company Secretary

Encl: as above

**TATA MOTORS LIMITED**

Formerly **TML Commercial Vehicles Limited**

Bombay House 24 Homi Mody Street Stock Exchange Mumbai 400001  
Tel 91 22 6665 8282 cv.tatamotors.com CIN L29102MH2024PLC427506





## MANGAL ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Mangal Electrical Industries Private Limited)

CIN: L31909RJ2008PLC026255

Registered Office: C-61, C-61 (A&B), Road No. 1-C, V.K.I. Area, Jaipur, Rajasthan-302013  
Tel.: +91-141-403-6113; Email: compliance@mangals.com; Website: www.mangals.com

## UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Board of Directors of Mangal Electrical Industries Limited ("the Company") at its meeting held on Wednesday, 28 January 2026, considered and approved the Unaudited Financial Results (Standalone) of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 ("Financial Results").

The said Financial Results (Standalone) along with Limited Review Report are available on Stock Exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the Company's website at <http://mangals.com/investor-relations/financial-results.html>.

The same can be accessed by scanning the Quick Response (QR) Code from the compatible devices:



For and behalf of Board of Directors  
Mangal Electrical Industries Limited  
Sd/-  
Rahul Mangal  
Chairperson & Managing Director  
DIN: 01591411

Place : Jaipur  
Date : January 28, 2026

  
**TATA MOTORS LIMITED**

(Formerly TML Commercial Vehicles Limited)

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001.

Tel: +91 22 6665 8282 Fax: +91 22 66657799

Email: investors@tatamotors.com Website: cv.tatamotors.com

CIN - L29102MH2024PLC427506

## STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 30, 2025

(₹ in crores)

Particulars	Quarter ended			Nine months ended	From June 23, 2024 to	
	December 31, 2025	September 30, 2025	December 31, 2024*	December 31, 2025	December 31, 2024*	March 31, 2025*
Total Income from Operations	21,847	18,585	18,819	57,757	36,354	58,217
Net Profit/(Loss) for the period including share of Profit/(Loss) of joint ventures and associates (before tax and exceptional items)	2,534	(539)	1,516	3,640	2,495	4,280
Net Profit/(Loss) for the period before tax including share of Profit/(Loss) of joint ventures and associates (after exceptional items)	925	(561)	1,531	2,039	2,496	4,088
Net Profit/(Loss) for the period after tax including share of Profit/(Loss) of joint ventures and associates (after exceptional items)	705	(867)	1,355	1,236	1,855	3,195
Total Comprehensive Income/(Loss) for the period	655	(956)	1,136	1,256	1,750	3,190
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	736	0	0	736	0	0
Reserves excluding revaluation reserve						9,797
Net worth	10,932	10,269	7,947	10,932	7,947	10,533
Paid up Debt Capital/Outstanding Debt	5,278	8,248	13,326	5,278	13,326	9,156
Debt Equity Ratio (number of times)	0.48	0.80	1.68	0.48	1.68	0.87
Earnings/(Loss) per share (EPS)						
A. Ordinary shares (face value of ₹2 each)						
(a) Basic EPS	₹ 1.91	(2.35)	3.68	3.36	5.04	8.68
(b) Diluted EPS	₹ 1.91	(2.35)	3.68	3.36	5.04	8.68
Debt Service Coverage Ratio (number of times)	0.41	(0.14)	0.65	0.69	0.88	0.59
Interest Service Coverage Ratio (number of times)	21.06	(1.81)	6.65	7.79	5.42	6.40
Not annualised						

(₹ in crores)

## EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

Particulars	Quarter ended			Nine months ended	From June 23, 2024 to	
	December 31, 2025	September 30, 2025	December 31, 2024*	December 31, 2025	December 31, 2024*	March 31, 2025*
	Audited	Audited		Unaudited		
Total Income from Operations	20,404	16,861	17,040	52,947	32,558	52,557
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	2,318	1,757	1,603	5,710	2,725	4,608
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	773	(609)	1,579	1,790	2,668	4,323
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	561	(1,021)	1,417	956	2,060	3,479
Total Comprehensive Income/(Loss) for the period	548	(1,107)	1,404	832	2,045	3,592
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	736	0	0	736	0	0
Reserves excluding revaluation reserve						7,745
Net worth	11,003	10,444	5,783	11,003	5,783	8,481
Paid up Debt Capital/Outstanding Debt	3,137	5,622	8,669	3,137	8,669	5,464
Debt Equity Ratio (number of times)	0.29	0.54	1.50	0.29	1.50	0.64
Earnings/(Loss) per share (EPS)						
A. Ordinary shares (face value of ₹2 each)						
(a) Basic EPS	₹ 1.52	(2.77)	3.85	2.60	5.59	9.45
(b) Diluted EPS	₹ 1.52	(2.77)	3.85	2.60	5.59	9.45
Debt Service Coverage Ratio (number of times)	0.41	(4.75)	0.84	0.91	1.47	0.85
Interest Service Coverage Ratio (number of times)	24.95	13.40	11.28	16.62	10.49	11.17
Not annualised						

\* Refer note 2

The above Standalone results include the Company's proportionate share of income and expenditure in its Joint Operation, namely Tata Cummins Private Limited and it's subsidiary.

Notes:

- The above results were reviewed and recommended by the Audit Committee on January 28, 2026 and approved by the Board of Directors at its meeting held on January 29, 2026.
- The Board of Directors has, at its meeting held on August 1, 2024, approved a Composite Scheme of Arrangement amongst Tata Motors Passenger Vehicles Ltd (Formerly Tata Motors Ltd) ("TMPVL"), Tata Motors Ltd (Formerly TML Commercial Vehicles Ltd) (the "Company") and Tata Motors Passenger Vehicles Ltd and their respective shareholders under Section 230-232 of the Companies Act, 2013 which inter alia Provided for
  - demerger, transfer and vesting of the commercial vehicles business of TMPVL (Formerly Tata Motors Ltd) along with related investments ("Demerged undertaking") to the Company on a going concern basis; and
  - amalgamation of Tata Motors Passenger Vehicles Ltd with TMPVL (Formerly Tata Motors Ltd) with an objective of consolidating the passenger vehicles business.

The Scheme has received approval from NCLT and is effective from October 1, 2025, with an appointed date of July 1, 2025.

The Company was incorporated on June 23, 2024 and the Financial Results of the Company is restated from the date of incorporation to give the effect to the above-mentioned Composite Scheme of Arrangement. Though the Company was incorporated on June 23, 2024, the Statement of Profit and Loss has been prepared from July 1, 2024 for practical purposes. Further, the comparative figures for the period from June 23, 2024 to December 31, 2024 are not comparable to the figures for the nine months ended December 31, 2025.

- On November 21, 2025, the Government of India notified the four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020, and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 - consolidating 29 existing labour laws. The Ministry of Labour & Employment published draft Central Rules and FAQs to enable assessment of the financial impact due to changes in regulations. The group has evaluated and disclosed the incremental impact of these changes using the best information currently available, consistent with the guidance provided by the Institute of Chartered Accountants of India. Considering the materiality and regulatory-driven, non-recurring nature of this impact, the Company has presented such incremental impact as "Statutory impact of new Labour Codes" in the financial statements for the quarter and nine months ended December 31, 2025. The incremental impact for the group consisting of gratuity of ₹508 crores and long-term compensated absences of ₹95 crores and for the company gratuity of ₹482 crores and long-term compensated absences of ₹92 crores for the nine months and quarter ended December 31, 2025 respectively, primarily arises due to change in wage definition. The group continues to monitor the finalisation of Central / State Rules and clarifications from the Government on other aspects of the Labour Code and would provide appropriate accounting effect on the basis of such developments as needed.

- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended and nine months ended December 31, 2025, are available on the Company's website at <https://cv.tatamotors.com/quarterly-results> as well as on the website of the National Stock Exchange of India Ltd at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and BSE Ltd at [www.bseindia.com](http://www.bseindia.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.



Tata Motors Limited

Girish Wagh  
Managing Director and CEO

Mumbai, January 29, 2026



## Sagility Limited

(formerly known as Sagility India Limited and prior to that Sagility India Private Limited)

CIN - L72900KA2021PLC150054

Registered office: No.23 &amp; 24 AMR Tech Park, Building 2A, First Floor, Hongasandara Village, Off Hosur Road, Bommanahalli, Bengaluru Karnataka, 560 068, India. Telephone : 91- 8071251500, E-mail: investorservices@sagility.com; website: www.sagilityhealth.com

## STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2025

The Standalone and Consolidated financials results of Sagility Limited [formerly known as Sagility India Limited and prior to that Sagility India Private Limited] ("the Company") have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors, at their meetings held on 28 January 2026.

The Standalone and Consolidated financials results of the Company along with limited review report of Statutory auditors are available on the BSE Limited website (URL: [www.bseindia.com](http://www.bseindia.com)), the National Stock Exchange of India Limited website (URL: [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and on the Company's website (URL: [www.sagilityhealth.com](http://www.sagilityhealth.com)) and can be accessed by scanning the Quick response Code (QR Code) provided below:



Date: 28 January 2026

Place: Bengaluru

Ramesh Gopalan

Managing Director and Group Chief Executive Officer



## Shemaroo Entertainment Limited

(CIN: L67190MH2005PLC158288)

Registered Office : Shemaroo House, Plot No. 18, Marol Co-Op. Industrial Estate, Off Andheri - Kurla Road, Andheri (E), Mumbai – 400 059  
Tel : +91 – 22 – 4031 9911 E-mail : compliance.officer@shemaroo.com  
Websites: www.shemarooent.com

## EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

(Rs in Lakhs)

No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended
		31.12.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2025 (Unaudited)
1	Total Income from operations	16,152	16,734	44,853
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7,555)	(5,080)	(19,952)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7,555)	(5,080)	(19,952)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5,489)	(3,653)	(14,618)
5	Total Comprehensive Income/(Expense) after tax	(5,536)	(3,632)	(14,630)
6	Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	2,732	2,731	2,732
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earning Per Share of Rs 10 each (before and after extraordinary items)			
	Basic :	(20.29)	(13.35)	(53.62)
	Diluted :	(20.28)	(13.30)	(53.60)

Notes :

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on January 29, 2026.
- The above is an extract of the detailed format of the Consolidated and Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Company, National Stock Exchange of India Limited and BSE Limited at [www.shemarooent.com](http://www.shemarooent.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com), respectively. The same can be accessed by scanning the QR Code provided below.

c. Additional Information on Standalone Financial Results is as below:

(Rs in Lakhs)

Particulars	Quarter ended		Nine Months ended
	31.12.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2025 (Unaudited)
Income from operations	15,031	15,543	41,655
Profit/(Loss) before tax	(7,604)	(5,173)	(20,256)
Profit/(Loss) after tax	(5,569)	(3,740)	(14,894)
Total Comprehensive Income (after tax)	(5,569)	(3,740)	(14,894)

By Order of the Board  
For Shemaroo Entertainment LinedPlace : Mumbai  
Date : January 29, 2026Sd/-  
Hiren U Gada  
WTD & CEO  
(DIN: 01108194)

## GE VERNOVA

GE VERNOVA T&D INDIA LIMITED  
(formerly known as GE T&D India Limited)

## KEY WINS Q3 FY 2025-26

- Secured order from Power Grid Corporation of India Ltd (PGCIL) for refurbishment of 2x500MW Chandrapur HVDC Back to Back Station,
- Secured major order from Power Grid Corporation of India Ltd (PGCIL) for 765 kV power transformers at various transmission pooling stations to evacuate power from renewable energy zone.
- Secured order from a private TBCB developer for 765 kV Power Transformers in the state of Gujarat.
- Secured an order for 400 kV GIS at Vulcan Green, Oman, for Jindal Group through GE Grid Solutions UAE.
- Secured order for 400 kV GIS from an EPC contractor for a substation in Uttarakhand.
- Secured orders from domestic customers in India for supply of 400 kV and 220 kV GIS at various locations.
- Secured multiple orders for export of AIS/GIS equipments to Europe, Middle East and Africa.

## KEY COMMISSIONING Q3 FY 2025-26

- Successfully commissioned 400 kV and 220 kV AIS bays for Renew in Koppal RTM.
- Successfully commissioned 132 kV and 33 kV AIS bays and added 100 MVA transformation capacity for JSUNL at Bhawnathpur substation.
- Successfully commissioned 132 kV GIS bays for WBSETCL at Birlapur.
- Successfully commissioned 765kV Transformers and Reactors at multiple substations for Power Grid Corporation of India Ltd.

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER 2025

₹ Million, except per share data

S. No.	PARTICULARS	Quarter ended		Nine Month Ended	Year ended
		31.12.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1.	Total Income	17,193.9	10,994.5	46,229.1	43,548.9
2.	Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,590.1	1,898.9	12,502.9	8,196.7
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (refer note c)	3,897.1	1,898.9	11,809.9	8,196.7
4.	Net Profit / (Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,908.0	1,426.8	8,814.8	6,083.3
5.	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the Period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	2,804.2	2,352.1	7,227.0	5,813.7
6.	Equity Share Capital	512.1	512.1	512.1	512.1
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	17,219.0
8.	Basic and Diluted EPS for the Period (Face Value of ₹ 2 each) (in ₹)	11.36	5.57	34.43	23.76

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results of quarter and nine months ended 31 December 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results is available on the Company's website at <https://www.gevernova.com/regions/asia/in/gevernova-td-india> and the Stock Exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)
- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28 January 2026. The unaudited results for the quarter and nine months ended 31 December 2025 have been subjected to limited review by the Statutory Auditor of the Company.
- On November 21, 2025, the Government of India notified the four Labour codes - The Code on Wages, 2019, The Industrial Relations Code, The Code on Social Security, 2020, and The Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 - consolidating 29 existing Labour Laws. Based on the draft rules and FAQ, issued by the ministry of labour and employment best available option, the Company has estimated the financial implications thereof and has made an additional provision of Rs 693.0 million in the quarter and nine months ended December 31, 2025.

Considering the materiality, regulatory driven and non-recurring nature of the impact, the company has presented such incremental impact under "Exceptional item". The Company continues to monitor the finalisation of central/state rules and other developments pertaining to labour codes and would provide appropriate accounting effect on the basis of such developments, if any.

Place: Noida  
Date : January 28, 2026For GE Vernova T&D India Limited  
(formerly known as GE T&D India Limited)  
(Sandeep Zanzaria)  
Managing Director & Chief Executive Officer  
DIN: 08905291

CIN - L31102DL1957PLC193993

Registered Office : A 18, First Floor, Okhla Industrial Area - Phase II, New Delhi 110 020  
Tel. no. + 91 11 41610660 website : <https://www.gevernova.com/regions/asia/in/gevernova-td-india>



# अवस्थीचा भेदक मारा

सांगवानच्या शतकामुळे पहिल्या डावात दिल्लीच्या २२१ धावा

**रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा**

**मुंबई** : सलामीवीर सनत सांगवानच्या (११८) शतकानंतरही दिल्लीचा संघ मुंबईविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेंतील ‘ड’ गटाच्या सामन्यात पहिल्या डावात २२१ धावांत गारद झाला. मुंबईसाठी मोहित अवस्थीने (५/६२) भेदक गोलंदाजी करताना दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. यानंतर मुंबईने पहिल्या दिवसअखेर १ बाद १३ धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा अखिल हेरवाडकर (नाबाद ४) व तुषार देशपांडे (नाबाद ०) मैदानावर होते.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ अकादमीच्या मैदानावर सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीसाठी सांगवानने एक बाजू धरून ठेवताना हंगामातील तिसरे शतक साकारले. मात्र, दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची त्याला फारशी साथ मिळाली नाही. सांगवानने शतकी खेळीदरम्यान २१८ चेंडूंत सामना करताना ११ चौकार व दोन षटकार लगावले. सांगवानने वैभव कांडपालसह (३२) दुसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी रचली. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला संघ भक्कम स्थितीत होता. पहिल्या सत्रात दिल्लीने १ बाद १११ धावा केल्या होत्या. मात्र, उपाहारानंतर अवस्थीने सहा षटकांच्या स्पेलमध्ये दिल्लीचे तीन



### हंगर्गेकरची गोलंदाजीत चमक

**इंदूर** : वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरच्या (५/४४) मान्याच्या जोरावर रणजी स्पर्धेंतील ‘ब’ गटाच्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेशचा पहिला डाव १८७ धावांत संपुष्टात आणला. यानंतर पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने २ बाद ७२ धावांपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नीरज जोशी (४) मैदानावर होता.

फलंदाज बाद करत मुंबईला पुनरागमन करवून दिले. अवस्थीने दिल्लीचा कर्णधार आयुष डोसेजा (०), सुमित माथूर (२) आणि पदार्पणवीर आर्यन राणा (१०) यांना झटपट माघारी धाडले. यानंतर तळाच्या फळीत प्रणव राजवंशी (३९) यालाच प्रतिकार करता आला. गोलंदाजीत अवस्थीला अनुभवी शम्स मुलानी (२/४५) आणि तुषार देशपांडे (२/३६) यांची चांगली साथ मिळाली. दिल्लीने अखेरचे नऊ फलंदाज केवळ ११० धावांत गमावले.

त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीस उतरलेल्या मुंबईने सलामीवीर आकाश आनंदला (४)

सुरुवातीलाच गमावले. त्यानंतर तुषार देशपांडेला ‘नाइट वॉचमन’ म्हणून पाठविण्यात आले. त्याने आणि हेरवाडकरने दिवसाच्या अखेरचे चेंडू खेळून काढण्यात यश मिळवले.

### सक्षिप्त धावफलक

● **दिल्ली (पहिला डाव)** : ७६.४ षटकांत सर्वबाद २२१ (सनत सांगवान ११८, प्रणव राजवंशी ३२, वैभव कांडपाल ३२; मोहित अवस्थी ५/६२, तुषार देशपांडे २/३६, शम्स मुलानी २/४५)

● **मुंबई (पहिला डाव)** : ३ षटकांत १ बाद १३ (अखिल हेरवाडकर नाबाद ४, आकाश आनंद ४; दिविज मेहरा १/४)

## महिला कबड्डी संघाची आगेकूच

**मुंबई** : महाराष्ट्राच्या संघाने वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेंच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तेलंगण येथील गच्ची बोवली बॅन्डिस्त क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेंतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने गुरुवारी गोवा संघाला ४२-३६ असे नमविले.

विश्रांतीला महाराष्ट्राकडे २५-१४ अशी आघाडी होती. आम्रपाली गलांडे, याशिका पुजारी, निकिता पडवल्ले यांच्या दमदार चढाया, त्यांना समुद्धी मोहिते, समरीन बुरोंडकर, ज्यूली मिसकीटा यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय मिळवला. महाराष्ट्राने या स्पर्धेंत वर्चस्व राखताना याआधी विदर्भ, छत्तीसगड आणि केरळ या संघांवरही मात केली होती.

# नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुखचा सहभाग

**स्टावंगर** : भारताची ग्रॅंडमास्टर दिव्या देशमुख या वर्षी महिलांच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पदार्पण करणार आहे. महिलांच्या या स्पर्धेत सहभाग नोंदवणारी ती सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरेल. महिलांची नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा २०२४ मध्ये सर्व प्रथम खेळविण्यात आली होती.

यंदाची स्पर्धा २५ मार्च ते ५ जून या कालावधीत रंगणार आहे. नागपूरच्या १९ वर्षीय दिव्याने गेल्या काही वर्षांत जागतिक बुद्धिबळात आपला ठसा उमटवला आहे. गेल्या वर्षी तिने महिलांची विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता. यासह ती प्रतिष्ठेच्या ‘कॅडिडेट्स’ स्पर्धेसाठीही पात्र ठरली होती. आता तिला प्रथमच नॉर्वे स्पर्धेतही खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत तिच्यासमोर



गतविजेती युक्लेनची अॅना मुझिचुक आणि अंतिजलद प्रकारातील जगज्जेती बिबिसारा असाउबायेवा यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंचे आव्हान असेल.

“मी या स्पर्धेत खेळण्यासाठी खूप आतुर आहे. नॉर्वेमध्ये खेळण्याची ही माझी पहिलीच वेळ असेल. त्यामुळे हा देश पाहण्यासाठीही मी उत्सुक आहे,” अशी भावना दिव्याने व्यक्त केली. या स्पर्धेच्या गेल्या पर्वात भारताच्या कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली यांनी सहभाग नोंदवला होता.

# गोलरक्षकाच्या गोलमुळे बेन्फिकाचे आव्हान शाबूत

रेयालला पराभवाचा धक्का; बाद फेरीच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश

**चॅम्पियन्स लीग फुटबॉल**

**वृत्तसंस्था, लंडन**

**भरपाई वेळेतील** अगदी अखेरच्या मिनिटाला गोलरक्षक अॅनाटोली टुबिनने केलेल्या गोलच्या बळावर बेन्फिकाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या लढतीत बलाढ्य रेयाल मॉद्रिदला ४-२ असा पराभवाचा धक्का दिला. या निकालासह बेन्फिकाने बाद फेरीच्या ‘प्ले-ऑफ’मध्येही स्थान मिळवले. चॅम्पियन्स लीगच्या नव्या स्वरूपानुसार, ३६ पैकी केवळ अव्वल आठ संघ थेट बाद फेरी गाठतात. गुणतालिकेत नवव्या ते २४व्या स्थानावर असणाऱ्या संघांना बाद फेरी गाठण्यासाठी ‘प्ले-ऑफ’ लढत खेळावी लागते. २५ ते ३६व्या स्थानावरील संघ थेट स्पर्धेबाहेर होतात.

बेन्फिका संघ नियमित ९० मिनिटांअंती रेयालविरुद्ध ३-२ असा जिंकत होता. मात्र, त्यानंतरही ‘प्ले-ऑफ’च्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना आणखी एका गोलची आवश्यकता होती. ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील आठव्या मिनिटाला बेन्फिकाला फ्री-किक मिळाली. या वेळी रेयालचे माजी आणि बेन्फिकाचे विद्यमान प्रशिक्षक जोसे मोरियो यांनी गोलरक्षकासह सर्वच खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांच्या गोलकक्षात जाण्याची सूचना केली. याचा बेन्फिकाला फायदा मिळाला. फ्रेडरिक आर्सेनेसच्या क्रॉसवर उंचपुऱ्या टुबिनने हेडरच्या साहाय्याने गोल

करत बेन्फिकाला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लगेचच पंचांनी सामना संपल्याची घोषणा केली आणि बेन्फिकाने अखेरच्या २४व्या स्थानासह बाद फेरीच्या ‘प्ले-ऑफ’साठी पात्रता मिळवली.

“आमच्यासाठी हा ऐतिहासिक आणि अतिशय महत्त्वाचा विजय होता. टुबिन हेडरमार्फत गोल करू शकतो हे आमहाला ठाऊक होते. केवळ योग्य ठिकाणी पास देणे

आवश्यक होते. या विजयाने आम्ही खूप खुश आहोत,” असे बेन्फिकाचे प्रशिक्षक मोरियो लढतीनंतर म्हणाले. या लढतीत बेन्फिकासाठी ऑड्रियास शाल्डेरूपने दोन, तर वॅनॅोलिस पर्वालिंडिस आणि टुबिन यांनी एकेक गोल केला. रेयालचे दोनही गोल किलियन एम्ब्रापेने नोंदवले. या पराभवामुळे रेयालची गुणतालिकेत नवव्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे त्यांनाही बाद फेरीच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये खेळावे लागेल.

## प्रदूषणाचा परिणाम

**मुंबई** : दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रदूषणामुळे यजमान मुंबईच्या काही खेळाडूंना मैदानावर मुखपट्टी घालावी लागली. ‘बोकेसी’ येथील ‘एमसीए’ मैदानावर सुरू झालेल्या सामन्यात तिसऱ्या सत्रात मुंबईचा फलंदाज सर्फराज खान, त्याचा भाऊ मुशीर खान आणि फिरकीपटू हिमांशू सिंग मुखपट्टी घालून क्षेत्ररक्षण करताना दिसले. गुरुवारी शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुमारे १६० इतका होता. मैदानालगत सुरू असलेल्या इमारत बांधकामामुळे धुळीचे प्रमाण वाढले आणि श्वसनास त्रास जाणवत होता, असे खेळाडूंनी सांगितले.

# मुंबई इंडियन्सला विजय अनिवार्य ‘डब्ल्यूपीएल’मध्ये आज गुजरात जायंदसशी सामना

**बडोदा** : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ महिला प्रीमियर लीग (‘डब्ल्यूपीएल’) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी गुजरात जायंद्सविरुद्ध खेळेल, तेव्हा दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य असेल. या सामन्यात चमकदार कामगिरी करत दोन्ही संघ ‘प्ले-ऑफ’मधील आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करतील.

गुजरातचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांची निव्वळ धावगती -०.२७१ अशी आहे. गुजरातचा संघ मुंबई (सहा गुण, निव्वळ धावगती ०.१४६) आणि दिल्ली कॅपिटल्स



(सहा गुण, निव्वळ धावगती -०.१६४) यांच्यापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. त्यामुळे गुजरातचा संघ सध्या भक्कम स्थितीत आहे. मात्र, गुजरातसाठी चिंताजनक बाब म्हणजे, त्यांनी मुंबईविरुद्ध याआधीचे

आठही सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचे पारडे जड मानले जाईल.

गेल्या लढतीत गुजरातने दिल्ली कॅपिटल्सवर, तर मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर विजय मिळवला होता. दिल्लीविरुद्ध मुंबईकडून नॅट स्किव्हर-ब्रॅन्टने लीगमधील पहिल्या शतकाची नोंद केली. हेली मॅथ्यूजने गोलंदाजीत तीन बळी मिळवले होते. आता कामगिरीत सातत्य राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

● **वेळ** : सायं. (७.३० वा.

● **थेट प्रक्षेपण** : स्टार स्पोर्ट्स १, जिओहॉटस्टार अप.

	संपलेल्या तिमाहीसाठी			संपलेल्या नऊ माहीसाठी	जून २३, २०२४ पासून ते	
तपशील	डिसेंबर ३१, २०२५	सप्टेंबर ३०, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	डिसेंबर ३१, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	मार्च ३१, २०२५*
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२१,८४७	१८,५८५	१८,८१९	५७,७५७	३६,३५४	५८,२१७
कामकाजापासूनच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफा/(तोटा) हिस्सा यासह (करपूर्व आणि अपवादात्मक वावीपूर्वी)	२,५३४	(५३९)	१,५१६	३,६४०	२,४९५	४,२८०
कामकाजापासूनच्या कालावधीसाठी निव्वळ करपूर्व नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफा/(तोटा) हिस्सा यासह (अपवादात्मक वावीनंतर)	९२५	(५६१)	१,५३१	२,०३९	२,४९६	४,०८८
कामकाजापासूनच्या कालावधीसाठी निव्वळ करोत्तर नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफा/(तोटा) हिस्सा यासह (अपवादात्मक वावीनंतर)	७०५	(८६७)	१,३५५	१,२३६	१,८५५	३,१९५
या कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक मिळकत	६५५	(९५६)	१,१३६	१,२५६	१,७५०	३,१९०
भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)	७३६	०	०	७३६	०	०
राखीव निधी पुनर्मुल्यांकित राखीव वगळून						१,७९७
निव्वळ संपत्ती	१०,९३२	१०,२६९	७,९४७	१०,९३२	७,९४७	१०,५३३
परतफेड केलेले कर्ज भांडवल/यकवाकी कर्ज	५,२७८	८,२४८	१३,३२६	५,२७८	१३,३२६	१,९५६
कर्ज इक्विटी प्रमाण (वेळांची संख्या)	०.४८	०.८०	१.६८	०.४८	१.६८	०.८७
प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)						
अ. सामान्य भाग (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)						
(ए) मुलभूत ईपीएस	₹ १.९१	(२.३५)	३.६८	३.३६	५.०४	८.६८
(बी) मौयिकृत ईपीएस	₹ १.९१	(२.३५)	३.६८	३.३६	५.०४	८.६८
कर्ज सेवा कव्हेरेज प्रमाण (वेळांची संख्या)	०.४१	(०.१४)	०.६५	०.६९	०.८८	०.५९
व्याज सेवा कव्हेरेज प्रमाण (वेळांची संख्या)	२१.०६	(१.८१)	६.६५	७.७९	५.४२	६.४०
वार्षिक केलेले नाही						

**३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी स्वतंत्र आर्थिक निकालांचे विवरण**

	संपलेल्या तिमाहीसाठी			संपलेल्या नऊ माहीसाठी	जून २३, २०२४ पासून ते	
तपशील	डिसेंबर ३१, २०२५	सप्टेंबर ३०, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	डिसेंबर ३१, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	मार्च ३१, २०२५*
	लेखापरीक्षित			अलेखापरीक्षित		
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२०,४०४	१६,८६१	१७,०४०	५२,९४७	३२,५५८	५२,५५७
कामकाजापासूनच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफा/(तोटा) हिस्सा यासह (करपूर्व आणि अपवादात्मक वावीपूर्वी)	२,३१८	१,७५७	१,६०३	५,७१०	२,७२५	४,६०८
कामकाजापासूनच्या कालावधीसाठी निव्वळ करपूर्व नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफा/(तोटा) हिस्सा यासह (अपवादात्मक वावीनंतर)	७७३	(६०९)	१,५७९	१,७९०	२,६६८	४,३२३
कामकाजापासूनच्या कालावधीसाठी निव्वळ करोत्तर नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफा/(तोटा) हिस्सा यासह (अपवादात्मक वावीनंतर)	५६१	(१,०२१)	१,४१७	९५६	२,०६०	३,४७९
या कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक मिळकत	५४८	(१,१०७)	१,४०४	८३२	२,०४५	३,५९२
भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)	७३६	०	०	७३६	०	०
राखीव निधी पुनर्मुल्यांकित राखीव वगळून						७,७४५
निव्वळ संपत्ती	११,००३	१०,४४४	५,७८३	११,००३	५,७८३	८,४८१
परतफेड केलेले कर्ज भांडवल/यकवाकी कर्ज	३,१३७	५,६२२	८,६६९	३,१३७	८,६६९	५,४६४
कर्ज इक्विटी प्रमाण (वेळांची संख्या)	०.२९	०.५४	१.५०	०.२९	१.५०	०.६४
प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)						
अ. सामान्य भाग (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)						
(ए) मुलभूत ईपीएस	₹ १.५२	(२.७७)	३.८५	२.६०	५.५९	१.४५
(बी) मौयिकृत ईपीएस	₹ १.५२	(२.७७)	३.८५	२.६०	५.५९	१.४५
कर्ज सेवा कव्हेरेज प्रमाण (वेळांची संख्या)	०.४१	(४.७५)	०.८४	०.९१	१.४७	०.८५
व्याज सेवा कव्हेरेज प्रमाण (वेळांची संख्या)	२४.९५	१३.४०	११.२८	१६.६२	१०.४९	११.१७
वार्षिक केलेले नाही						

\* प्रस्तुत संदर्भ टीप २

गोल स्वतंत्र निकालांमध्ये कंपनीच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये म्हणजेच, टाटा क्मिन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या उपकंपनीमध्ये उत्पन्न आणि खर्चाचा प्रमाणित वाटा समाविष्ट आहे.

टीपा :

१ वरील निकर्षाचे पुनरावलोकन करण्यात आले आणि दि. २८ जानेवारी, २०२६ रोजी लेखा परीक्षण समितीने शिफारस केली आणि दि. २९ जानेवारी, २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना मान्यता दिली.

२ संचालक मंडळाने दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (पूर्वी टाटा मोटर्स लिमिटेड) (“टीएमपीव्हीएल”), टाटा मोटर्स लिमिटेड (पूर्वी टीएमएल कर्माथिल व्हेइकल्स लिमिटेड) (‘दि ‘कंपनी ’’) आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड व त्यांचे संबंधित भागधारक यांच्यात सामायिक व्यवस्थेच्या संमिश्र योजनेला मान्यता दिली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३०-२३२ अंतर्गत जे इतर मोटोर्वीबरच खालील मोटोर्ससाठी तरतूद केली आहे.

– टीएमपीव्हीएल (सध्या टाटा मोटर्स लिमिटेड) च्या व्यावसायिक वाहनांच्या व्यवसायाचे विलगीकरण, हस्तांतरण आणि अधिकार संबंधित गुंतवणुकीसह (“विलगीकरण उपक्रम”) कंपनीला चालू विनंती आधारावर; आणि

– टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे, टीएमपीव्हीएल (सध्या टाटा मोटर्स लिमिटेड) सह एकत्रीकरण प्रवाही वाहनांच्या व्यवसायाचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने. योजनेला नंजानल कंपनी नी ट्रिब्युनल कडून मंजुरी मिळाली आहे आणि ती १ जुलै २०२५ च्या नियुक्त तारखेसह, १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे.

कंपनीची स्थापना २३ जून २०२४ रोजी झाली आणि वरील नमूद केलेल्या संमिश्र योजनेवर परिणाम करण्यासाठी कंपनीचे आर्थिक निकाल स्थापनेच्या तारखेपासून पुन्हा जाहीर केले आहेत. २३ जून २०२४ रोजी कंपनीची स्थापना झाली असली तरी व्यवहारीक हेतूसाठी नफा आणि तोटा विवरणपत्र १ जुलै २०२४ पासून तयार केले गेले आहे.

३ २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी भारत सरकारने चार कामगार संहिता अधिसूचित केल्या - वेतन संहिता, २०१९, औद्योगिक संबंध संहिता, २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजांच्या अटी संहिता, २०२० - ज्याद्वारे विद्यमान २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नियमांमधील बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन सक्षम करण्यासाठी केंद्रीय नियम आणि वास्तव्य विचालने जाणारे पत्र यांचा मुद्राप्रकाशित केला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वोत्तम माहितीच्या आधारे या गटाने या बदलांच्या वाढीव परिणामाचे मूल्यांकन आणि खुलासा केला आहे . या परिणामाची भौतिकता आणि नियामक-चालित, पुनरागती न होणारे स्वरूप लक्षात घेता, कंपनीने ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या आर्थिक विवरणपत्रात ‘नवीन कामगार संहितांचा वैधानिक परिणाम’ असा वाढीव परिणाम सादर केला आहे. ५०८ कोटी रूपयांची गॅंज्युटी आणि ९५ कोटी रूपयांची दीर्घकालीन भरपाई असलेली अनुपस्थिती आणि कंपनीच्या ४८२ कोटी रूपयांची गॅंज्युटी तसेच ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी आणि तिमाहीसाठी ९२ कोटी रूपयांची दीर्घकालीन भरपाई असलेली अनुपस्थिती यांचा समावेश असलेल्या समूहासाठी वाढीव परिणाम प्रामुख्याने वेतनाच्या व्याख्येत झालेल्या बदलांमुळे उद्भवतो. हा गट कामगार संहितेच्या इतर फेल्वर केंद्र /ज्वज नियमना अंतिम रूप देण्यावर आणि सरकारकडून स्पटीकरण देण्यावर कंपनी देखरेख ठेवत आहे आणि आवश्यकतेनुसार अशा घडामोडींच्या आधारे योग्य लेजापभाव घडन करेल.

४ वरील माहिती सेवा (लिस्टिंग ऑब्लिगेशन्सअंण्ड डिक्लोरवर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या वित्तीय निकर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ माहीसाठीच्या वित्तीय निकर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट <https://cv.tatamotors.com/quarterly-results> तसेच नंजानल स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट [www.nseindia.com](http://www.nseindia.com) आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर उपलब्ध आहे. जे खाली दिलेला स्क्रुआर कोड स्कॅन करून पाहता येईल.



मुंबई, २९ जानेवारी, २०२६

## बंगळूर संघ अंतिम फेरीत

**बडोदा** : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने गुरुवारी यूपी वॉरियर्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवत ‘डब्ल्यूपीएल’ क्रिकेटच्या गुणतालिकेत अग्रस्थान आणि थेट अंतिम